



**August 02, 2022**

<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza BandraKurla Complex Mumbai – 400 050 Ph No: 2659 8452 Fax No: 2659 8237/38 Email: <a href="mailto:cmlist@nse.co.in">cmlist@nse.co.in</a> Scrip Code: SNOWMAN	<b>BSE Limited</b> Department of Corporate Services PhirozeJeejeebhoy Towers Mumbai – 400 001 Ph No: 22727 1233/34 Fax: 2272 1072/ 2037/2061/ 41 Email: <a href="mailto:corp.relations@bseindia.com">corp.relations@bseindia.com</a> Scrip Code: 538635
--	--

Dear Sir/Madam,

**Sub: Publication of unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022.**

In terms of the Regulation 52(8) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 published in the 'Business Standard' in English Newspaper and 'Sakal' in Vernacular Newspaper on Tuesday, i.e August 2, 2022.

The above is for your information and dissemination to the public at large.

Thanking you,

Yours faithfully,

**For Snowman Logistics Limited**

**Kiran George**  
**Company Secretary & Compliance Officer**



**Corporate office**

Snowman Logistics Ltd.

No. 54, Old Madras Road, Virgo Nagar, Bangalore, India - 560 049 , Karnataka

CIN: L15122MH1993PLC285633 T (080) 67693700

Regd. Office: Plot No. M-8, Talaja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra -410206

CIN: L15122MH1993PLC285633 T +91 22 39272004 E [info@snowman.in](mailto:info@snowman.in) W [www.snowman.in](http://www.snowman.in)

**Bank of Baroda**  
**POSSESSION NOTICE**  
 (Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement))  
 Whereas the undersigned being the authorized officer of the bank of baroda, ulhasnagar sec-4, branch, 1st floor above mahadeo dept. store, sect. 25, opp. venus talkies, ulhasnagar - 4, distt. mumbai 421004. email id: mahulbbankofbaroda.co.in

Flat No. 205, 2nd Floor C- wing, Nandan Residency, Survey No. 5 Hisa No. 3(A), 3(B) Morya Nagari, Manere Gaon, Measuring 540 Sq.Feet situated at Ulhasnagar - 421004 Dist. Thane Bounded:-  
**On the North by-** Dharmaji palace, **On the South by-** Krishna marriage hall, **On the East by-** Nalla, **On the West by-** Main road,  
 Date :29.07.2022 **Sd/- Authorised Officer (Bank of Baroda)**  
 Place Ulhasnagar **Ulhasnagar Sec-4, Branch**

**SNOWMAN LOGISTICS LIMITED**  
 CIN: L15122MH1993PLC285633 | Regd. Office: Plot No. M8, Talaja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Previous Regd. Office: SY. No. 36/1 Virgnagar, Old Madras Road, Bandapura Village, Bidarehalli Hobli, Bangalore - 560049 | Website: www.snowman.in  
 Email: investorrelations@snowman.in | Tel: +91 80 67693700 | Fax: +91 80 39939500

**STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**

PART-I	Sr. No.	Particulars	(INR in Lakhs excluding Earnings per share data)			
			Quarter Ended		Year ended	
			30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations (Net)	8,728.91	7,663.30	6,606.41	28,616.52	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	306.51	(25.78)	119.56	399.93	
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	306.51	(25.78)	119.56	399.93	
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	188.54	(21.77)	59.97	167.63	
5.	Other comprehensive income	(2.80)	11.78	5.83	28.15	
6.	Equity Share Capital (Face Value Rs. 10 each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year	0.00	0.00	0.00	25,470.60	
8.	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic Rs.	0.11	(0.01)	0.04	0.10	
	- Diluted Rs.	0.11	(0.01)	0.04	0.10	

Notes:  
 a) The above is an extract of the detailed format of Annual/Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual/Quarterly Financial Results are available on the web-sites of the Stock Exchange www.nse-india.com and www.bseindia.com and the listed entity (www.snowman.in)

On behalf of the Board of Directors  
 For Snowman Logistics Limited  
 Prem Kishan Dass Gupta  
 Chairman

Place: New Delhi  
 Dated: 1 August, 2022

**TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED**  
 A Tata Power and Delhi Government Joint Venture  
 Regd. Office : NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009  
 Tel : 6611222, Fax : 2748042, Email : TPDDL@tatapower-dli.com  
 CIN No. : U40109DL2001PLC11526, Website : www.tatapower-dli.com

**NOTICE INVITING TENDERS**  
 Aug 02, 2022

TATA Power-DLI invites tenders as per following details:

Tender Enquiry No. / Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/200001447/22-23 Annual Rate Contract for Supply of Street Light Components	5.30 Crs/ 10,00,000	02.08.2022	23.08.2022; 1600 Hrs 23.08.2022; 1700 Hrs
TPDDL/ENGG/ENQ/200001446/22-23 Supply & Installation of Air Conditioners 1.5 Tr & 1.0 Tr at TPDDL various offices (SAC & WAC).	39 Lacs/ 98,000	02.08.2022	23.08.2022; 1500 Hrs 23.08.2022; 1700 Hrs

**CORRIGENDUM / TENDER DATE EXTENSION**

Tender Enquiry No. / Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission/ Date & time of opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/200001435/22-23 Annual Rate Contract for supply of LT XLPE Power Cables at Tata Power-DLI Site/Store.	11.07.2022	09.08.2022 at 1500 Hrs/ 09.08.2022 at 1530 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website [www.tatapower-dli.com](http://www.tatapower-dli.com) → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents  
 Contracts - 011-66112222

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given that the Share Certificate No. 147 for 5 (five) shares bearing Distinctive No. 731 to 735 of Kamgar Panch Ganga Co-op Housing Society Ltd. standing in the names of Mr. Dhudabhai L. Patel have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Malad East, Mumbai-400097 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made at society office within 15 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.  
 Dated this 2nd day of August, 2022.  
 Mr. Mahesh Jaganiya,  
 Advocate High Court,  
 133/3, Gomes House, Shivaji Chowk,  
 Daftary Road, Behind Rashmin Dairy,  
 Malad (East), Mumbai - 400 097.

**FINVANTAGE INVESTMENT ADVISER PRIVATE LIMITED**  
 CIN No.: U65999KA2016PTC098116  
 Add.: I-202, Bren Palms, Kudlu Main Road, Bengaluru - 560068.  
 Email ID: finvantage.compliance@gmail.com

**PUBLIC NOTICE**  
 Finvantage Investment Adviser Private Limited (FIAPL) is registered with SEBI as an Investment Adviser under SEBI (Investment Advisers) Regulations bearing registration no: INA200008981.  
 As a business decision, FIAPL is surrendering its Investment Advisory registration. In view of the same, any aggrieved party may make any representation against the surrender before SEBI within 15 days from the date of this notice.  
 SEBI Reg No.: INA200008981  
 Category: Investment Adviser  
 For Finvantage Investment Adviser Pvt. Ltd.  
 Place: Bengaluru **Sd/-**  
 Date: 2<sup>nd</sup> August 2022 **Authorised Signatory**

**THE RAMCO CEMENTS LIMITED**  
 Regd. Office: "Ramamandiram", Rajapalayam - 626 117.  
 Corporate Office: 98-A, Dr.Radhakrishnan Salai, Chennai 600 004.  
 CIN : L26941TN1957PLC003566; Email : ksn@ramcocements.co.in

**EXTRACT OF CONSOLIDATED ANNUAL FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>th</sup> JUNE 2022**  
 Rs. in Lacs

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
1	Total Income	178564	172268	123999	603169
2	Net Profit for the period before Tax	15505	16291	25153	80344
3	Net Profit for the period after Tax attributable to				
	- Equity shareholders of the Parent	10902	11857	17145	88148
	- Non-Controlling Interest	21	(30)	22	47
	Total	10923	11827	17167	88195
4	Total Comprehensive Income for the period after tax attributable to				
	- Equity shareholders of the Parent	11001	11497	17195	87888
	- Non-Controlling Interest	22	(31)	22	46
	Total	11023	11466	17217	87934
5	Paid up Equity Share Capital	2363	2363	2359	2363
6	Other Equity				659496
7	Securities Premium Account				5059
8	Net worth				662536
9	Paid up Debt Capital				392995
10	Capital Redemption Reserve				163
11	Debt-Equity Ratio (in multiples)				-
12	Debt Service Coverage Ratio (in multiples)				0.59
13	Interest Service Coverage Ratio (in multiples)				1.00
14	Earnings Per share of Re.1/- each (Rs.) (Not Annualized)				4.26
15	Basic:	5	6	7	39
	Diluted:	5	6	7	39

Notes:  
 1. The above is an extract of the detailed format of Quarter Ended Un-Audited financial results that has been filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Un-Audited financial results are available on the Bombay Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com), the National Stock Exchange website [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website [www.ramcocements.in](http://www.ramcocements.in)  
 2. The above consolidated un-audited results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meetings held on 01-08-2022. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above results.  
 3. Key Standalone financial information

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
Total Income	177939	171904	123467	601062
Net Profit before tax	15370	16411	25010	80124
Net Profit after tax	11227	12407	16898	89270

4. The figures for the quarter ended 31-03-2022 are the balancing figures between audited results in respect of full financial year and published year to date upto the third quarter of the relevant financial year.  
 5. The previous period figures have been re-grouped/re-stated wherever necessary.

For THE RAMCO CEMENTS LIMITED  
**M.F. FAROOQUI**  
 CHAIRMAN  
 Chennai  
 01-08-2022

**BAG B.A.G. Films and Media Limited**  
 CIN: L74899DL1993PLC051841  
 Regd. Office: 352, Aggarwal Plaza, Plot No.8, Kondli, New Delhi-110096  
 Corporate Office: FC-23, Film City, Sector-16A, Noida-201301, (U.P.)  
 Tel: 91 120 460 2424, Fax No. 91 120 3911 401  
 Web: www.bagnetnetwork24.in, Mail: info@bagnetnetwork.in

**29<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF B.A.G. FILMS AND MEDIA LIMITED TO BE HELD THROUGH VC (VIDEO CONFRENCING)/ OAVM (OTHER AUDIO VISUAL MEANS)**

NOTICE is hereby given that the 29<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of Members of B.A.G. Films and Media Limited ("the Company") will be held on Monday, August 29, 2022 at 4:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the Continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular Nos. 14/2020 & 17/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, Circular No. 02/2021 dated 13<sup>th</sup> January 2021, Circular No. 21/2021 dated 14<sup>th</sup> December, 2021 and 02/2022 dated 5<sup>th</sup> May 2022 respectively, (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/20/02/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/20/111 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/DDHS/P/ CIR/20/22/0063 dated 13<sup>th</sup> May, 2022 ("collectively referred to as SEBI Circulars") have permitted the holding of the AGM through VC/ OAVM, without the physical presence of the Members at the common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") read with other MCA Circulars and SEBI Circulars, the 29<sup>th</sup> AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may take note that the Notice of AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website: [www.bagnetnetwork24.in](http://www.bagnetnetwork24.in) website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and the AGM Notice is also available on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM.

In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/ Depository, please follow the below instructions to register your e-mail address for obtaining Annual Report and login details for e-voting.

- For members holding shares in Physical mode- please provide necessary details like Folio No., Name of Member, Copy of share certificate, PAN (self-attested) Aadhar (self-attested) by email to [info@bagnetnetwork.in](mailto:info@bagnetnetwork.in) or [info@alankit.com](mailto:info@alankit.com).
- Member holding shares in Demat mode can get their E-mail id registered by contacting their respective Depository Participant or by email to [info@bagnetnetwork.in](mailto:info@bagnetnetwork.in).
- Alternatively, Members may send a request to NSDL at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents. The 29<sup>th</sup> AGM Notice will be sent to the shareholders holding shares as on cut-off date for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course.

In case you have any queries /grievances pertaining to remote e-voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on the toll-free number: 1800-222-990/1800 224 430 or contact Ms. Soni Singh, Assistant Manager-NSDL at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

By Order of the Board of Directors  
 For B.A.G. Films and Media Limited  
**Sd/-**  
**Rajeev Parashar**  
 Company Secretary  
 Date: 01.08.2022  
 Place: Noida

**ZF INDIA ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED**  
 Regd. Off.: Gat No. 142/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune-412 216. CIN: L29130PN1981PLC023734.  
 Email id: enquiry@zfndia.com, Website: www.zfndia.com, Tel: 020-67289900, Fax: 02137-305302

**INFORMATION REGARDING 42ND ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY**

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED will be held on Saturday, September 03, 2022, at 10:30 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/ OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), MCA Circulars dated May 05, 2022, January 13, 2021, read with Circulars dated December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2020 and SEBI Circular dated May 13, 2022. Further, in accordance with the aforementioned Circulars, the Notice of 42nd AGM (the Notice) and the Annual Report for FY 2021-22 will be sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Registrar, or made available by the Depositories, as the case may be. The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at [www.zfndia.com](http://www.zfndia.com), stock exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and e-voting website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes. Instructions for e-voting and procedure for attending the AGM through VC/ OAVM facility are provided in the Notice of AGM.

Members who have not registered their e-mail addresses and mobile numbers with the Company are requested to register or update email addresses as per details given below:

- The Members holding shares in physical form shall send request in FORM ISR-1\* for registration of their e-mail addresses, mentioning their names, folio number, telephone/ mobile number, address and self-attested copy of their PAN Card to [pune@linkintime.co.in](mailto:pune@linkintime.co.in). In case of any query, a Member can contact Registrar at +91 (020) 26160084/ 26161629.
- The Members holding the shares in dematerialized mode shall submit their e-mail address, mobile number to the depository participants for registration/ update.

\* The requisite forms for investor service requests are available on the website of the Company at <http://www.zfndia.com/investor-service-request.php>

For ZF Steering Gear (India) Ltd.  
**Satish Mehta**  
 Company Secretary  
 Pune  
 August 01, 2022

**JTEKT JTEKT INDIA LIMITED**  
 (CIN - L29133DL1984PLC018415)  
 Regd. Office: UGF-6, Indraprastha, 21, Barakhamba Road, New Delhi 110001.  
 Tel. : 011-23311924, 23327205  
 E-mail: [investorgrievance@jtekt.co.in](mailto:investorgrievance@jtekt.co.in); Website: [www.jtekt.co.in](http://www.jtekt.co.in)

**NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND INFORMATION ON E-VOTING**

- The AGM of the Members of JTEKT India Limited ("the Company") will be held on Friday, the 26th August, 2022 at 10.00 a.m. (IST) through VC/OAVM Facility to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 38th AGM, as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022, dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th January 2021 and 5th May 2022 respectively, and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI, without the physical presence of the Members at a common venue. The deemed venue for the 38th AGM shall be Registered Office of the Company. Members will be able to attend the AGM through VC/OAVM at <https://meetings.kfintech.com>.
- The Notice of the AGM and Annual Report have been sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The requirement of sending the physical copy of the Notice of 38th AGM and Annual Report to the Members has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents are also available on the Company's website i.e. [www.jtekt.co.in](http://www.jtekt.co.in), on the website of the Stock Exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFin Tech") at <https://evoting.kfintech.com>.
- The Company is providing to the members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means (remote e-voting). The Company has engaged the services of KFinTech as the authorized agency to provide remote e-voting facility. Members are requested to click on <https://evoting.kfintech.com> for casting the vote.
- The facility for voting through electronic means will also be made available at the AGM (Insta-Poll) and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during the AGM.
- Information and instructions including the details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same logging credentials should be used for attending the AGM through VC/OAVM.
- The details of the remote e-voting are as under:
  - Date and time of commencement of remote e-voting - Monday, 22nd August, 2022 (9.00 a.m. - IST)
  - Date and time of end of remote e-voting - Thursday, 25th August, 2022 (5.00 p.m. - IST)
 The remote e-voting shall not be allowed beyond 25th August, 2022 (5.00 p.m. - IST).
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. 19th August, 2022 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or participation at AGM and voting through Insta-Poll.
- A person who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the notice of AGM which is available on Company's website and KFin Tech's website.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- In case of any query regarding e-voting or technical assistance for VC participation, Shareholders may contact KFin Tech at the toll-free No. 1-800-3094-001 or write to them at [enward.nis@kfintech.com](mailto:enward.nis@kfintech.com) or visit the FAQs section available at KFin Tech's website <https://evoting.kfintech.com/public/FAQ.aspx>. Members may also contact Mr. Rajeev Kumar, KFin Technologies Limited, at 040-6716 1524 for any further clarifications.

For JTEKT India Limited  
**Ashish Srivastava**  
 Company Secretary  
 Place : Gurugram  
 Date : 01.08.2022

**Indian Overseas Bank**  
 REGIONAL OFFICE, 759/51, F. C. Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra  
 Phone No. 020-25679234, 020-25670931, 020-25670951  
 Email - 2256ro@jobnet.co.in, 2256ardlaw@jobnet.co.in

**Public Notice For Mega E-Auction For Sale of Immovable Properties**

**Sale of Immovable Properties Mortgaged to the bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (No. 54 of 2002)**

Whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right to sell the same on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATSOEVER THERE IS', for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal <https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi>, <https://www.ioib.in>

Sl. No.	Name of the branch and Name of account / Promoters / Directors / Guarantors	NPA Date	Owner of the Property	Description of the Property	Date of Demand Notice and Amount (Us 1302)	Date of Possession symbolic / physical	Reserve Price		Name of the Nodal Officer & Contact No. for Inspection of property
							EMD	Bid Increase	
1.	Branch - Deolali Borrower Name - Mrs. Mandakini Vilas Sinare	01/10/2015	Mrs. Mandakini Vilas Sinare	Residential Flat No.203, Built up area 126.67 Sqm, Project named space Orion B, On Second Floor, Situated on Plot No. A.S. No. 116B+C+D/117, Behind Hotel Vishvambar, Near Fly Over Nashik Road, Nashik - 422101, Bounded as: East - By Flat No.204 & Passage, West - By Marginal Space, North - By Marginal Space, South - By Flat No.202 & Passage	29/01/2016 Rs. 23,55,098/- Plus further interest	23/05/2016 Symbolic 2,55,99,790 Plus further interest	Rs. 57,00,000/- Rs. 5,70,000/- Rs. 50,000/-	Mr. AmarDeep Y Dolas Mob: 8655732273	
2.	Branch - Nasik Road Borrower Name - Mr. Sunil Ramlal Jadhav and Mrs. Ujwala Sunil Jadhav	31/05/2019	Mr. Sunil Ramlal Jadhav and Mrs. Ujwala Sunil Jadhav	All that piece and parcel of the Residential Flat No 09, Second Floor, in the building "Tulasi Residency", Plot No. 4+5, S. No. 310/1A/2, Behind Anjana Lawns, Narhari Nagar, Murari Nagar, Situated at Village Pathardi, Taluka & District Nashik 422010. Bounded as : North : Flat No 06, East : Flat No 08, West : Margin Space, South : Margin and 9 Mtrs. Road.	01/06/2019 11,69,754/- Plus further interest	23/10/2019 Symbolic Rs.11,86,995/- Plus further interest	Rs. 19,10,000/- Rs. 1,91,000/- Rs. 10,000/-	Mr. Navneet Katyayan Mob - 8828255987	
3.	Branch-Deolali Borrower - Mr. Sampat Shirang Gadakh Guarantor - Mr. Sudhakar Punjehari Shinde	30/09/2017	Mr. Sampat Shirang Gadakh	Flat No-03 At First Floor, Sai Kiran Apartment Plot No- 52&53 Survey No- 59/1/1+1/4, Near Ugale Lawns, Off Sinner Nayaogaon Road, Sinner Dist Nashik, Bounded-East : Flat No- 04, West : 7.50 mtr. Colony Road, South : Plot No- 54, North : Flat No-02, Total Build Up Area- 60.40 Sq.mtrs	13/10/2017 Rs. 7,24,484/- Plus further interest	21/12/2017 Symbolic Rs. 7,24,484/- Plus further interest	Rs. 10,70,000/- Rs. 1,07,000/- Rs. 10,000/-	Mr. AmarDeep Y Dolas Mob: 8655732273	

Note - Future interest at the contractual rate on the above mentioned amount and incidental expenses, cost, charges, etc. to be added.

"This may also be treated as a Notice under Rule 8(6)/Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about holding of e-auction on the above mentioned date."

M/S MSTC Limited having Registered office at 225-C, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact Phone & Toll free Numbers 033 - 22901004, operation time of Help desk: 8:00 am to 8:00 pm).  
 The intending Bidders / Purchasers are required to participate in the e-auction process at e-auction Service Provider's website <https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi>

EMD collection Account Number	EMD Collection Account Name and Branch	Commencement of e-Auction	Submission of online application for bid with EMD	Last date for submission of online application for BID With EMD	Inspection of the Property
198902000015349 IFSC Code - IOBA0001989	IOB e auction EMD Account Branch - Karve Road Branch, Pune	Date 18/08/2022 Time - 11.00 am to 3.00 pm	From 10/08/2022 Onwards	17/08/2022 Before 4.00 pm	08/08/2022 to 12/08/2022 from 11.00 am to 3.00 pm

For detailed terms and conditions please visit - <https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi>, <https://www.ioib.in>

Date : 01/08/2022  
 Place : Pune

Authorised Officer,  
 Indian Overseas Bank

